

**Ref**: NMW/CS/03/2021 June 17, 2021

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, C-1

Block G. Bandra Kurla Complex, Bandra East

Mumbai- 400051

Dalal Street Mumbai - 400001

25<sup>th</sup> Floor, P J Towers

**BSE Limited** 

**Trading Symbol: NEXTMEDIA** 

**Security Code: 532416** 

Dear Sirs.

Newspaper advertisement - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and

**Disclosure Requirements) Regulations, 2015** 

Audited financial results (AFRs) for the quarter and financial year ended on Re:

31<sup>st</sup> March, 2021

Please find enclosed herewith copy of relevant page of "Mint" (All editions) and "Vritta Manas" (Mumbai edition) newspapers (published today i.e. 17<sup>th</sup> June, 2021) depicting AFRs of the Company for the quarter and financial year ended on 31<sup>st</sup> March, 2021, approved by the Board of Directors.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Next Mediaworks Limited

(Diksha Singh) **Company Secretary** 

**Encl.:** As above



# EaseMyTrip sees travel picking up as cases fall

Bookings are picking up dramatically, says EaseMyTrip's co-founder Pitti

rhik.k@livemint.com **NEW DELHI** 

nline travel portal Ease-MyTrip (Easy Trip Planners Ltd), which went public in March, hopes bookings to pick up as more people get vaccinated, co-founder and executive director Prashant Pitti said in an interview.

'(Booking) numbers are picking up dramatically. We expect people to spend more on travel when things are looking up. We are hopeful about the government's vaccination policy," Pitti said, adding that bookings increased by at least three times in the last few days compared to mid-April, following the onset of the second wave of covid-19 infections.

Pitti said travel is expected to pick up further with a substantial decline in new cases, when at least 30% of the population is vaccinated, as seen in the UK and Israel.

We are bullish about what is going to happen over the next few months to an extent that we have started hiring, he said. "None of us know if the third wave will happen, but the company is prepared."

Pitti said it had cash and cash reserves worth ₹242 crore at the end of the March quarter.

EaseMyTrip reported eight-fold increase in profit in the March quarter to ₹30.47 crore, driven by increase in margin and commissions, and reduction in operational

For the quarter ended 31 March, its revenue rose 72% to ₹69.29 crore, and expenses fell from ₹35.06 in the year-ago period to ₹26.18 crore. On an annual basis, the company reported 86% rise in annual profits for FY2l at ₹61.01 crore, despite a 17% fall in revenue to

The company also reduced its total



Prashant Pitti, co-founder and executive director of EaseMyTrip, said bookings increased by at least three times in the last few days compared to mid-April.

expenditure from ₹135 crore in 2019-20 to ₹67 crore in FY21.

"This was primarily because we were offering advances to our vendors, including airlines, hotels. We negotiated harder and gave them advanced deposits during the pandemic. Due to this we were able to

> **GREEN SHOOTS GOING** ahead, Pitti **THE FIRM** is bullish about what is going to happen over next few expects EaseMyTrip to perform better

> > quarter

reduce our expenses," Pitti said.

that it started hiring

IT expects travel to

pick up further when at least 30% people

seen in the UK, Israel

"Our gross bookings diminished by 50% during the pandemic year. Because of our better negotiations with vendors, we were able to achieve good profits. Our expenses fell more than 50%. Predominantly our costs are reduced in marketing and discounting. We also reduced cost on the salary front."

Going ahead, Pitti expects EaseMyTrip to perform better during the June quarter, compared to the year-ago quarter.

"I am sure QlFY22 (April-June 2021 period) results may not be as good as Q4FY2l, but it will do better than Q1FY2l results. As last year there was

a lockdown during this period."

The second wave of the pandemic started in late March, when daily rate of covid-19 infections skyrocketed across major metropolises, as well as smaller towns and vil-

lages. Since May-end, fresh daily cases of infections dipped in several parts of the

We are relieved that the momentum is picking up, and our last few days booking numbers are as much as three times higher (as compared to the peak of second wave in April)," he added.

### Software testing startup BrowserStack raises \$200 mn at a valuation of \$4 bn

tarush.b@livemint.com BENGALURU

oftware testing platform BrowserStack Wednesday said it has secured \$200 million as a part of a Series B funding led by Silicon-Valley based venture capital firm BOND at a valuation of \$4 billion.

The round also saw participation from Insight Partners and existing investor Accel.

The 10-year-old startup aims to use the proceeds for future acquisitions and acquihires. It will also invest the funds to bolster its product and engineering teams, as it focuses on scale and growth.

San Francisco- and Mumbai-based BrowserStack's software testing platform allows corporates and developers to comprehensively test their websites and mobile applications, replacing the need to own and manage in-house testing infrastructure.

"We will continue to scale rapidly across functions to accelerate the rate at which we

BrowserStack co-founders Ritesh Arora (left) and Nakul Aggarwal

take new products to market. This funding will allow us to explore the different ways in which we can bring new products to market, via acquisitions and acqui-hires, or by investing more heavily in our product and engineering teams,' said Ritesh Arora, co-founder and chief executive officer (CEO), BrowserStack.

BrowserStack claims that its software testing platform powers more than 2 million tests every day across 15 global data

The platform allows developers to get instant access to more than 2,000 real mobile devices and browsers for test-

The startup has close to 50,000 corporate clients, including internet giants such as Google Llc, Amazon.com Inc., Microsoft Corp., Twitter Inc., and Spotify.

"As software continues to

rewire everything, the bar on speed and quality continues to rise and managing testing software across the expanding number of browsers and devi ces on their own is a huge challenge for development teams and is also expensive. Brows erStack makes this simple and cost-effective, giving developers instant access to the widest range of browser and device configurations to test their applications," said Jay Simons, general partner at BOND.

In the past three years, BrowserStack has more than tripled its employee base to more than 750 individuals across seven countries and opened 10 new data centres worldwide.

"BrowserStack has become a leader in the space of testing by solving some complex problems for developers. The founding team has assembled some of the best talent we have seen to build a suite of truly scalable and innovative products," said Shekhar Kirani, partner at Accel.

The company claims to be profitable since its inception.

team of professionals from

various sectors. The first fund

will focus on investing execu-

tion capital and last-mile fund-

# Integrow to raise ₹1,000 cr for realty fund

next 6-8 months

Madhurima Nandy

madhurima.n@livemint.com BENGALURU

ntegrow Asset Management Pvt. Ltd is raising ₹1,000 crore for its first real estate fund, Integrow Special Opportunities Fund, from domestic investors and will focus on last-mile project funding, Ram Yadav, its founder and chief executive officer (CEO), said in an interview.

It has been set up as an alternative investment fund (AIF Category II) and got approval from Sebi last week.

crore along with a greenshoe | Ventures acquired 14.78% in

option of raising an additional ₹500 crore over the next 6-8 months. It will raise the capital mainly from high-net-worth individuals and single-family offi-

Serial entrepreneur Ashish Deora, the founder and CEO of real estate firm Aurum Ven- | pany, we have built a strong

tures, is an anchor investor in The fund plans to raise ₹500 | the fund. In March, Aurum

> IT consulting and It plans to raise software firm ₹500 cr along a subsidiary. with a greenshoe option of raising based asset manan additional agement firm was ₹500 cr over the set up last year by

> > CEO, real estate practice, Edel weiss Financial Services Ltd. "After founding the com-

Yadav, a former

ing because the demand for Majesco through working capital is high. We will also do inventory fund-The Mumbaiing," Yadav said.

The fund will offer equitylike structured capital and invest 70-80% in residential projects, where working capital needs are high.

The ongoing distress in India's residential sector has thrown up opportunities for the launch of new ventures.



Portuguese superstar Cristiano Ronaldo had set aside two Coca-

### Coke loses \$4 bn in market value post Ronaldo's snub

Euro

against Hungary

feedback@livemint.com BUDAPEST

ortuguese superstar Cristiano Ronaldo removed Coca-Cola bottles placed in front of him at a European Championships press conference in Budapest, which reportedly cost the global beverage giant a staggering \$4 bil-A well-known fitness enthu-

siast, Ronaldo set aside two Coca-The share price Cola glass bottles of Coca-Cola which lay in front of him during a

slipped from \$56.10 to \$55.22 press conference almost ahead of Portuimmediately after gal's opening match

here on Monday. In a video that has since gone viral, the 36-year-old Juventus striker picked up a bottle of water instead saying "Agua!" in Portuguese, seemingly urging people to choose water over

aerated drinks. According to media reports, the share price of Coca-Cola, one of the official sponsors of Euro 2020, slipped from \$56.10 to \$55.22 almost immediately

after Ronaldo's gesture. The market valuation of Coca-Cola went from \$242 billion to \$238 billion, a fall of \$4 billion.

Reacting to the incident, Coca-Cola in a statement said "everyone is entitled to their drink preferences" with different "tastes and needs".

Ronaldo has spoken about his uneasiness with carbonated drinks earlier as well. In December last year, he had tweeted, ""My son has potential, We'll see if he will become a great footballer. "Sometimes

he drinks Coke and eats crisps and it irritates Ronaldo me." went past France's Michel Platini to become the all-time top-Ronaldo's gesture scorer of the tournament as he

> leading his side to a 3-0 win over Hungary on Tuesday.

scored a brace,

Defending champions Portugal will clash with Germany next on Saturday. On Tuesday, France mid-fielder Paul Pogba removed a bottle of Heineken beer that had been placed in front of him at a press confer-

Pogba, a practising Muslim, removed the bottle when he sat down to speak to the media after his side's 1-0 win over Germany.

Regd. Office: Unit 701 A, 7th Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai-400013 Tel No: 022-44104104

Statement of Audited Consolidated Financial Results for the three months and year ended March 31, 2021 (INR in Lakhs except Earnings per share data)					
Particulars	Three months ended Year ended			nded	
	March 31, 2021 (Refer note 4)	December 31, 2020	March 31, 2020 (Refer note 4)	March 31, 2021	March 31, 2020
	(Audited)	(Unaudited)	(Audited)*	(Unaudited)	(Audited)*
Revenue from operations	657	673	1,236	1,949	5,189
Loss before exceptional items and tax	(677)	(848)	(398)	(3,919)	(2,148)
Loss before tax after exceptional items	(677)	(848)	(3,394)	(3,919)	(5,144)
Loss after tax after Non-Controlling Interest for the period (after exceptional items)	(387)	(473)	(1,893)	(2,147)	(2,702)
Total Comprehensive loss after Non-Controlling Interest	(399)	(470)	(1,906)	(2,150)	(2,713)
Paid-up Equity Share Capital (Face Value - INR 10/- per share)	6,689	6,689	6,689	6,689	6,689
Other Equity excluding Revaluation Reserves as per the audited balance sheet				(10,151)	(8,002)
Loss Per Share (of INR 10/- each)	Not	Not	Not		
Basic and Diluted	Annualised	Annualised	Annualised		
	(0.58)	(0.71)	(2.83)	(3.21)	(4.04)

\*Refer note no. 6 of Quarterly Consolidated Financial Results filed with Stock Exchange for the year ended March 31, 2021 Note: The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financials Results are available on the Stock Exchanges' websites and Company's website

www.nseindia.com • www.bseindia.com • www.nextmediaworks.com

The above consolidated financial results for the three months and year ended March 31, 2021 were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at their respective meetings held on June 16, 2021. The Statutory Auditors of the group have carried out an audit of the above results pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, "SEBI (LODR)" as amended and have issued an unmodified opinion.

The consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind-AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as

Additional Information on Standalone financial results is as follows:-(INR in Lakhs except Earnings per share data) Three months ended December March 31, March 31, March 31, March 31, 2021 (Refer 31, 2020 2020 2021 Audited)\* (Audited) (Unaudited) (Audited) (Unaudited) Revenue from operations Loss Before Tax Loss After Tax (83) (71) (61) (77)Total Comprehensive loss (83)(71) (2,078)(249)Refer note no. 6 of Quarterly Standalone Financial Results filed with Stock Exchange for the year ended March 31, 2021

The figures for the three months ended March 31, 2020 are balancing figures between the revised audited figures in respect of the previous financial year and the revised published year to date figures upto December 31, 2019, being the end of the third quarter of the previous financial year, which were subjected to limited review. The figures for the three months ended March 31, 2021 are balancing figures between the audited figures in respect of the financial year and the year to date figures upto December 31, 2020, being the end of the third quarter of the

financial year, which were subjected to limited review Praveen Someshwar Place: New Delhi

Date: June 16, 2021

**SOUTH DELHI MUNICIPAL CORPORATION** OFFICE OF THE EX. ENGG. (ELECT)WZ OLD ZONAL BUILDING, RAJOURI GARDÉN, ND-27

NIT No.EE/Electrical/WestZone/2021-22/08 Now:- Provision of Fire Fighting including Fire Alarm & PA System. Sprinkler System, Portable Fire Extinguishers, Lift Pressurization, Gas suppression System, Exit Signages and Emergency Lighting, Ventilation System at 100 Bedded Hospital in Tilak Nagar under SDMC. The tender documents can be downloaded https://etenders.gov.in/eprocure/app. R.O. No. 20/DPI/S/2021-22 Ex. Engineer (E)/WZ



bhartí

#### **BHARTI AIRTEL LIMITED** CIN: L74899DL1995PLC070609 (Old)

Regd. Office: Airtel Center, Plot No. 16, Udyog Vihar, Phase-IV, Gurugram - 122015, India Tel.: +91-124-4222222; Fax.: +91-124-4248063
Email id: compliance.officer@bharti.in, Website: www.airtel.com

**NOTICE** 

<u>Transfer of equity shares of Bharti Airtel Limited ("Company")</u> to Investor Education and Protection Fund ("IEPF")

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") The Act and the Rules provide for the compulsory transfer of equity shares, in respect of which dividend remains unpaid/ unclaimed for period of seven consecutive years or more, to IEPF Authority.

Adhering to the aforesaid requirements, the Company is communicating individually to such shareholders whose interim dividends remain unpaid/ unclaimed for seven consecutive years commencing from the financial year 2014-2015 (interim dividend 2014-15) and the financial year 2013-14 (Final Dividend 2013-14), requesting them to claim the same by September 17, 2021 and October 6 2021 respectively, by following the procedure laid down in the correspondences being sent to them. In the absence of the receipt of a valid claim by the shareholders within the mentioned time frame, the Company will transfer the said shares to IEPF authority in accordance

Further, the shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF may please note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the origina certificate(s) held by them for the purpose of conversion into DEMAT form and subsequent transfer to the DEMAT accounts opened by the IEPF Authority with NSDL/CDSL. Upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of such shareholders holding shares in DEMAT form, the transfer of shares to DEMAT account of the IEPF Authority as indicated herein above shall be effected by the Company through the respective depositories by way of corporate action The shareholders may note that the Company has uploaded the updated list of such shareholders alongwith Folio No./DPID and Client ID which are liable to be transferred to IEPF on its website at <a href="https://www.airtel.com">www.airtel.com</a>. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website is treated as notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

Please note that as the last date to claim the dividend for both the pay-out are in close proximity, only one notice is being issued in this regard covering both the events. The last date(s) to claim the dividend are September 17, 2021 and October 6, 2021 for Interim Dividend 2014-15 and Final Dividend 2013-14 respectively, for such shareholders whose dividend remain unpaid/unclaimed for seven consecutive years.

Any further dividend/benefit, if any, in respect of shares so transferred shall also be credited to IEPF. No claim shall lie against the Company in respect of the dividend and the shares transferred to IEPF Authority. On transfer of the dividend, and shares to IEPF Authority, the shareholders may claim the same by making an application to IEPF in Form IEPF-5, as per the Rules. The said form is available on the Company's website and on the website of IEPF at <a href="www.iepf.gov.in">www.iepf.gov.in</a>.

In view of the above, the concerned shareholders are once again

requested to claim their unclaimed dividends immediately on receipt of this Notice, within the aforesaid timelines, by submitting writter application along with a self-attested copy of PAN card, copy of cancelled cheque, self-attested copy of address proof and the original uncashed dividend warrant (if any) or a duly filed indemnity bond (available on the website of RTA and Company) failing which the Company shall, in adherence to the requirements of the Act and the Rules, transfer the shares on which dividend remains unpaid/ unclaimed for sever consecutive years in accordance with applicable provisions without any

In case the shareholders have any queries, they may contact Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited, at their address Selenium Building, Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032 Toll Free No.: 1800-3454-001. Email id: einward.ris@kfintech.com, For Bharti Airtel Limited

Place : Gurugram Date : June 16, 2021

Pankai Tewari Company Secretary



# शिवडी भागातील बीपीटी रोड, पंसर्वच आरक्षण लाभार्थी समाज घटकांनी बढतीमधील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे; आरक्षण हक्क समितीचे आवाहन

छत्रपति राजर्षी महाराजांनी देशात प्रथम इस १९०२मागासवर्गीयांना व बहजन समाजाला ५०% नोकऱ्यात आणि शिक्षण क्षेत्रात आरक्षण दिल होत. याचं स्मरण आरक्षण विरोधकांना व्हावे व महाराजांच्या जातीहीन निकोप अशा निर्णयाची आजच्या राज्यकर्त्यांना जाणीव व्हावी ह्याच माफक आपेक्षेणे २६जून ही तारीख आरक्षण हक्क समितीने निवडली अस्न मोर्च्याच्या तयारीसाठी रविवार १३ जून रोजी रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने रेल्वे मालधक्का, देवळाली, नाशिक येथे प्रादेशिक बैठकीचे आयोजन केले होते . बैठकीचे अध्यक्ष रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस आत्माराम पाखरे यांनी, ही लढाई समाजाची आहे. डॉ बाबासाहेब संविधानाच्या माध्यमात्न आपल्याला दिलेले हक्क आणि अधिकार आज जातीयवादी सरकारने काढून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.

त्या करिता मोठया ताकदीने सर्वच आरक्षण लाभार्थी समाज घटकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे.येत्या २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाह महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहोत अशी माहिती दिली.आयबीसेफचेअध्यक्ष सुनिल निरभवणे यांनी सांगितले की, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनाने त्वरित मागे घेउन बंद केलेली फ्रिशिप करावी,पदवीपुर्व शिष्यवृत्ती करावी, अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकातील विद्यार्थी यांना देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट २० लाख रुपये प्रमुख मागण्या सोडविण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे तो यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एकदिलाने कामाला लागावे. असे आवाहन केले. कैनरा बैंक एस सी एस टी एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष शरद कांबळे यांनी केंद्र

खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे पुढच्या पिढीला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे तेव्हा आंदोलन तीव्र करावे लागणार आहे. असे सांगितले.अनुसूचित जाती जमातीच्या संघटनांचा अखिल भारतीय परिसंघाचे मुंबई, महाराष्ट्र प्रभारी डॉ संजय कांबळे बापेरकर, आयबीसेफचे कोषाध्यक्ष व रेल्वे कामगारांचे नेते सिद्धार्थ कांबळे रिपब्लिकन एम्पलॉईज फेडरेशन चे खजिनदार सिद्धार्थ रणिपसे, .रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख, राम बाबा पाठारे यांनी नाशिक मधील मोर्चा सर्वात मोठा असेल असा विश्वास व्यक्त केला. संतोष वाघ यांनी आभार मानले.या बैठकीला मागासवर्गीय संघटनांचे प्रमख पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी नासिक विभागातील सर्व मागासवर्गीय संघटना व समाज मिळून नासिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्याचा निर्धार केला.

## आठ लाख कुटुंबांना विक्रमी वेळेत घरकुले देऊन ग्रामविकास विभागाची कौतुकास्पद कामगिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार

ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानाअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळालेल्या ३ लाख २३ हजार लाभार्थ्यांनी आज गृहप्रवेश केला. त्याचबरोबर या अभियानाअंतर्गत समारे ४ लाख ६८ हजार घरकुलांची बांधकामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून ती महिन्याभरात पूर्ण होऊ शकतील. अशा पद्धतीने या अभियानातून कमी कालावधीत सुमारे आठ लाख क्टुंबांना घरकुलाचा लाभ देऊन ग्रामविकास विभागाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज

अतिथृगृह आज हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या दिल्या. तर राज्यभरातील ई-गृहप्रवेशांतर्गत एकूण ३ लाख २२ हजार ९२९ लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यात

चाव्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दल सत्तार, खासदार राहुल शेवाळे, खासदार विनायक मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य आशिषकुमार सिंह, विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण गृहनिर्माण) संचालक डॉ. राजाराम दिघे उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सरपंच, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतीचेसदस्य आणिघरकुल लाभार्थ्यांसह ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित

मागील दीड वर्षापासून राज्य

कोरोनाच्या संकटाशी असताना आपण नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा असे आवाहन करत होतो. परंतू घर नसलेल्यांनी घरात कसे राहायचे, भुमीहीनांनी घरात सुरक्षित कसे राहायचे हा प्रश्न होता, ज्याचे उत्तर आज ग्रामविकास विभागाने दिले असून

अभियान कालावधीत ८ लाख घरे बांधण्याचे उदिष्ट विभागाने निश्चित केले होते. त्यातील ३ लाख २२ हजारांह्न अधिक घरकुले बांधून पूर्ण झाली ज्याच्या चाव्या आज आपण लाभार्थ्यांना देत आहोत, तर उर्वरित ४ लाख ६७ हजार ९५३ घरांचे काम एक महिन्यात पुर्ण

होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शासन अनेक योजना राबवते, त्यात अनेक योजना केवळ जाहीर होतात पण ग्रामविकास विभागाने जलदगतीने घरे बांधून गोरगरीबांना त्यांचे हक्काचे घर मिळव्न दिले आहे. त्याबद्दल मी यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. ३ लाख २२ हजार ९२९ घरकुलात राहणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षात घेतली तर आज १५ लाख लोकांच्या डोक्यावर महाआवास करून दिले आहे, त्यांना सुरक्षित केले आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी

### ॥ अविश्रमो लोकतंत्राधिकारा॥

### खोपोली नगरपरिषद

खोपोली, ता. खालापुर, जि. रायगाड, पीनकोड नं. ४१० २०३.

फोन नं. (०२१९२) २६२२२२, २६३३५६, २६४२११ जा.क्र. केएमसी/बांधकाम/७९७

दिनांक :- १५/०६/२०२१

बांधकाम विभाग ई-निविदा सूचना सन- २०२१-२२

खोपोली नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडील ई-निविदा सूचना क्र. १३ मधील कामांसाठी राज्य गासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात योग्य त्या वर्गात नोंदविलेल्या तसेच शासन निर्णयप्रमाणे अनभवी व इच्छुक ठेकेदारांकडून ब-१ नमुन्यातील द्विलीफाफा पद्धतीने ई-निविदा मागविण्यांत येत आहेत. सवित्र ई-निविदा सूचना www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १७/०६/२०२१ पासून उपलब्ध होईल. सदर कोमाच्या निविदा प्रक्रियेत कोणताही बदल/सुधारणा असल्यास वरील संकेत स्थळावर प्रेसिद्ध करणेत येईल.

निविदा आय.डी.:- 2021 696258 1

मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद

# पहिले लसीकरण केंद्र कासाबेल पलावा येथे सुरु - राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ



राज्यपालांच्या हस्ते होणार राजभवन पोलीस कॅन्टीनचे उदघाटन

केडीएमसीत खाजगी सोसायटीतील

कोरोना विरूद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण होणे खुप महत्वाचे आहे, परंतु कोरोनाबाबतीत सपशेल तोंडघशी पडलेली केडिएमसीची आरोग्य यंत्रणा लसीकरणात पण निराशाजनक कामगीरी करत आहे. कल्याण ग्रामीण मध्ये तर मी स्वत: स्वखर्चाने लसीकरणासाठी लागणारे दवाखान्याचे पाठबळ व मनुष्यबळ देण्याची तयारी दाखवून पण लसीचे डोस तर दरच राहिले,लसीकरण केंद्रास पण साधी परवानगी सर्व सोपस्कराला कंटाळून ज्यांना

**म** मृंबई

राहणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

यांच्याहस्तेगुरुवारी(दि.१७)सकाळी

११.३० वाजता राजभवन निवासी

संकुल येथे पोलीस सबसिडीअरी

कॅन्टीनचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला बृहन्मुंबईचे पोलीस

आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित

पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस

दलाचे राजभवन व जवळपासच्या

परिसरात कर्तव्य बजावित असलेले

पोलीस कॅन्टीनमध्न महाराष्ट्र

करून घेण्याचे आवाहन केले व काही दवाखान्यांकडे सोसायटी व फेडरेशनच्या व सर्व पक्षांच्या प्रयत्नाने टप्प्याटप्प्याने लसीकरण आज पासून सुरू झाले आहे. केडिएमसी हद्दीतील पहिले खाजगी लसीकरण केंद्र आज कासाबेला पलावा इथे सुरू झाले असून आज पहिल्या दिवशी अंदाजे ५८० लोकांनी याचा लाभ घेतला येत्या काही दिवसात मी मागणी केलेल्या लसीकरण केंद्रास परवानगी मिळून या सर्वांना दुसरा डोस तरी मोफत मिळेल अशी आशा करू अजून देण्यात आली नाही. या या. या खाजगी लसीकरण केंद्रासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या कासाबेला परवडेल अश्या ठिकाणी खासगी फेडरेशनचे मनापासून आमदार राज् दवाखान्यांच्या मदतीने लसीकरण पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

### MEDIAWORKS LIMITED

Regd. Office: Unit 701 A, 7th Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai-400013 Email ID: investor.communication@radioone.in Website: www.nextmediaworks.com CIN: L22100MH1981PLC024052 Tel No: 022-44104104 Statement of Audited Consolidated Financial Results for the three months and year ended March 31, 2021

(INR in Lakhs except Earnings per share data					
Particulars	Three months ended Year ended			nded	
	March 31, 2021 (Refer note 4)	December 31, 2020	March 31, 2020 (Refer note 4)	March 31, 2021	March 31, 2020
	(Audited)	(Unaudited)	(Audited)*	(Unaudited)	(Audited)*
Revenue from operations	657	673	1,236	1,949	5,189
Loss before exceptional items and tax	(677)	(848)	(398)	(3,919)	(2,148)
Loss before tax after exceptional items	(677)	(848)	(3,394)	(3,919)	(5,144)
Loss after tax after Non-Controlling Interest for the period (after exceptional items)	(387)	(473)	(1,893)	(2,147)	(2,702)
Total Comprehensive loss after Non-Controlling Interest	(399)	(470)	(1,906)	(2,150)	(2,713)
Paid-up Equity Share Capital (Face Value - INR 10/- per share)	6,689	6,689	6,689	6,689	6,689
Other Equity excluding Revaluation Reserves as per the audited balance sheet				(10,151)	(8,002)
Loss Per Share (of INR 10/- each)	Not	Not	Not		
Basic and Diluted	Annualised	Annualised	Annualised		
	(0.58)	(0.71)	(2.83)	(3.21)	(4.04)

Refer note no. 6 of Quarterly Consolidated Financial Results filed with Stock Exchange for the year ended March 31, 2027 Note: The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financials Results are available on the Stock Exchanges' websites and Company's website:

1. The above consolidated financial results for the three months and year ended March 31, 2021 were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at their respective meetings held on June 16, 2021. The Statutory Auditors of the group have carried out an audit of the above results pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, "SEBI (LODR)" as amended and have issued an unmodified opinion

2. The consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind-AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as

3. Additional Information on Standalone financ	ial results is as follow	S:- (INR	in Lakhs exce	ept Earnings p	er share data)
Particulars	Thr	Three months ended Year ended			
	March 31, 2021 (Refer note 4)	December 31, 2020	March 31, 2020 (Refer note 4)	March 31, 2021	March 31, 2020
	(Audited)	(Unaudited)	(Audited)*	(Unaudited)	(Audited)*
Revenue from operations	-	-	-	-	-
Loss Before Tax	(83)	(71)	(61)	(249)	(77)

Total Comprehensive loss (2.078)(2.093)(83) (71) (249)Refer note no. 6 of Quarterly Standalone Financial Results filed with Stock Exchange for the year ended March 31, 2021. 4. The figures for the three months ended March 31, 2020 are balancing figures between the revised audited figures in respect of the previous financial year and the revised published year to date figures upto December 31, 2019, being the end of the third quarter of the previous financial year, which were subjected to limited review

The figures for the three months ended March 31, 2021 are balancing figures between the audited figures in respect of the financial year and the year to date figures upto December 31, 2020, being the end of the third guarter of the

Praveen Someshwar Place: New Delhi

Chairman DIN: 01802656 Date: June 16, 2021



झाडे लावा, झाडे जगवा.

oss After Tax

### बहन्मंबई महानगरपालिका

मुख्य अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) ह्यांचा विभाग क्र. ई. ई. यांत्रिकी/१०४२/रेफ दि. १६.०६.२०२१

### ई-निविदा सूचना

विभाग	उप अभि. (एम आणि ई)	
उप विभाग	उप मुख्य अभि. (एम आणि ई) शहर/ कार्य. अभि. यांत्रिकी रेफ्रिजरेशन	
वोळी क्रमांक	१) ७१००२१२७५५ २) ७१००२१२७५६ ३) ७१००२१२७५७ ४) ७१००२१२७५८	
विषय	१) केईएम रुणालय वॉर्ड ३४ ए आणि नेफ्रालॉजी विभाग आणि लायब्ररी, एलटीएमजी रुणालय येथे एएचयू बदलण्याचे काम आणि केईएम रुणालय वॉर्ड ३२ येथे एएचयू च्या एसआयटीसी चे काम. ई. ई. यांत्रिकी/रेफ/नि — २३ दिनांकित १६.०६.२०२१ २) बीव्हायएल नायर रुणालय च्या एमआयसीयू येथील एएचयू च्या जागी नवीन बदलण्याचे काम आणि केईएम रुणालाय च्या स्कीन लॅब येथील जूने एसी युनिटस नव्याने बदलणे. ई. ई. यांत्रिकी/रेफ/नि — २४ दिनांकित १६.०६.२०२१ ३) बीव्हायएल नायर रूणालयाच्या न्युरो सर्जरी आणि सीव्हीटिएस ओटी येथील एएचयु नवीन ने बदलण्याचे काम. ई. ई. यांत्रिकी/रेफ/नि — २५ दिनांकित १६.०६.२०२१ ४) केईएम रुणालय येथील विविध विभाग, एम एस इमारतीमधील एएचयू चे काम. ई. ई. यांत्रिकी/रेफ/नि — २४ दिनांकित १६.०६.२०२१	
बोली सुरु दिनांक आणि वेळ	१७.०६.२०२१ रोजी स. ११:०० वा.	
बोली समाप्ती दिनांक आणि वेळ	०१.०७.२०२१ रोजी सायं. ०४:०० वा.	
पूर्व बोली बैठक	२४.०६.२०२१ रोजी दु. ०३:०० वा.	
संकेतस्थळ	http://portal.mcgm.gov.in	
संपर्क अधिकारी नाव	श्री. ए. के. जामभोरे	
दूरध्वनी क्र (कार्यालय)	022-23086833	
मोबाईल क्र.	९९३०१२८३८७	
ई-मेल आयडी	मेल आयडी eemechref.me@mcgm.gov.in	
पीआरओ/५२७/जाही/२०२१	-२२ सही/-	

ई. ई. यांत्रिकी (रेफ्रिजरेशन)

### बृहन्मुंबई महानगरपालिका

### जाहीर सूचना

वामन डहाणुकर ह्यांच्या पत्नी श्रीमती इंदमती ह्याना येथे खाली देण्यात आलेल्या परिशिष्टामध्ये दाखविण्यात आलेल्या ७४८ चौ. यार्डस किंवा साधारणपॅणे तितकेच मोजमाप असलेल्या माहीम विभागाच्या सी. एस. क्र १७७०, शिवाजी पार्क इस्टेटच्या प्लॉट क्र. ६० च्या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता नोंदींमध्ये भाडेपट्टेदार म्हणून दाखविण्यात आले आहे.

आणि ज्याअर्थी, अर्जदार, इंदिरा कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. (नोंदणी क्र. बी ४५४२/१९६१) चे अध्यक्ष ह्यांच्याद्वारे प्रशासकीय अधिकारी (भाडेपट्टा) ह्यांच्याशी करण्यात आलेला पत्रव्यवहार दि. २०/०१/२०२१ आणि दि. १४/०४/२०२१ असे कळविण्यात येत आहे की शिवाजी पार्क स्कीम, चा प्लॉट क्र. ६०, माहीम विभागाचा धारण केलेला सी. एस. क्र. १७७० च्या सध्याच्या भाडेपट्टेदार म्हणन श्रीमती इंदमती वामनराव डहाणकर असन नियुक्ती करार दि. २३/०३/१९६२ केले आहे आणि वरील मालमत्ता आणि त्याचा प्रत्येक भाग मुंबई सहकारी संस्था कायदा, १९२५ च्या अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या इंदिरा कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग लि. ह्यांच्या नावे नियुक्त, हस्तांतरीत, वहिवाट केला आहे आणि नमुद मालमत्ता त्यांच्या ताब्यामध्ये ठेवली आहे आणि त्यानंतर बुमनपाच्या सर्व करांचा भरणा सोसायटीद्वारे करण्यात आला आहे आणि १९६२ पासून आजच्या दिनांकापर्यंत कोणताही बदल झालेला नाही. त्याशिवाय असे कळविण्यात आले आहे की सोसायटीच्या सर्व सभासदानी मालमत्ता नोंदणी कार्डामध्ये सोसायटीच्या नावाचा सामवेश करण्याचे ठरवले आहे आणि म्हणून सीएसएलआर विभागाची आवश्यकता म्हण्न बुमनपा मालमत्ता एनओसी घेणे आवश्यक केले आहे आणि म्हण्न बुमनपाच्या मालमत्ता नोंदणीमध्ये नमद मालमत्ता श्रीमती इंदमती वामनराव डहाणकर ह्यांच्याकडन नमद इंदिरा काँ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. ह्यांच्या नावे हस्तांतरीत करण्याची विनंती केली आहे.

**आणि ज्याअर्थी,** सामान्य पॉवर ऑफ ॲटोर्नी दिनांकित ०४/१०/१९६० इंद्मती वामनराव डहाणूकर ह्यांच्या द्वारे करण्यात आले असून नमूद इंदमती वामनराव डहाणूकर ह्यांनी त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्ती अनुसार श्री. बाळकृष्ण वामन गाडगीळ ह्यांची प्रामाणिक आणि कायदेशीर मुखत्यार म्हणून केली आहे.

आणि ज्याअर्थी, श्रीमती इंदुमती वामनराव डहाणूकर ज्यांचा संदर्भ पहिल्या भागासाठी "नियोक्ता" असा देण्यात आला आहे आणि मुंबई सेहकारी संस्था, कायदा १९२५ च्या अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी असलेल्या इंदिरा कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अन्य भाग आणि **"सोसायटी**/ **नियोक्ते"** असा संदर्भ असलेले ह्यांच्या दरम्यान करण्यात आलेला नियुक्ती करार दि. २३/०३/१९६२ मध्ये देण्यात आलेल्या अटी आणि शर्तींच्या अनुसार परिशिष्टामध्ये नमुद करण्यात आलेल्या माहीम येथील प्लॉट क्र. शिवाजी पार्क योजना च्या जिमनीचा सर्व खंड आणि भुखंड आणि त्यावर उभ्या असलेल्या हेरेडिटामेंटस आणि इमारतीसह जागेचा त्यामध्ये नम्द करण्यात आलेल्या मोबंदल्या नुसार नियुक्त करण्यात आला आहे. नमुद नियुक्ती करार उप निबंधक, अश्युरन्स, मुंबई ह्यांचे कार्यालयामध्ये अनु. क्र. बीओएम/१७७३ / १९६२ अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.

**आणि ज्याअर्थी,** उप निबंधक, सहकारी संस्था, जी/एन प्रभाग मुंबई दि. १५/०२/२०२१ अंतर्गत क्र. मुंबई/ उपनि/जी-एन/बी-५/प्रमाणपत्र/६९८/२०२१ महाराष्ट्रसहकारी संस्था, १९६० आणि कलम ३०/०९/१९६१ अंतर्गत इंदिरा कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ६०, केळ्सकर रोड, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८ ह्याना प्रमाणपत्र जारी करून प्रमाणित करण्यात आले आहे.

**आणि ज्याअर्थी,** अर्जदार, इंदिरा कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. (नोंदणी क्र. बी ४५५२/१९६१) चे अध्यक्ष ह्यांच्या द्वारे बुमनपाच्या मालमत्ता विभागाच्या प्रशासकीय अधिकारी (भाडेतत्व) ह्यांच्या करण्यात आलेला अर्ज दिनांकित २०/०१/२०२१ आणि १४/०४/२०२१ अनुसार आता नमूद भाडेतत्वावरील मालमत्तेचा धारण केलेला प्लॉट क्र. ६०, शिवाजी पार्क इस्टेट च्या संदर्भात बुमनपाच्या मालमत्ता नोंदींच्या संदर्भात वामन डहाणुकर ह्यांच्या पत्नी श्रीमती इंदमती ह्यांच्या नावाच्या ऐवजी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० च्या तरतुर्दींच्या अंतर्गत सहकारी गृह निर्माण संस्था असलेल्या इंदिरा कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चे नाव नोंदवू इच्छित आहेत.

उपरोक्त नमुद मालमत्तेच्या संदर्भात किंवा त्याचा विरोधात मालकी, विक्री, अदलाबदल, हस्तांतर, लीझ, सब-लीझ, गहाण, भेट, भाडेतत्व, लिव आणि लायसन्स, न्यास, वारसा, वारस प्रमाणपत्र, ताबा, देखभाल, तारण गहाण, भार, धारणा-धिकार, स्विधाधिकार, कज्जा, कोणत्याही प्रकरचा विवाद ह्यासारख्या प्रकारे कोणत्याही व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा (म्हणजे ज्यामध्ये वैयक्तिक, संस्था, कंपनी, असोसिएशन चा सामावेश आहे) ह्यांचा हिस्सा, अधिकार, नामनिर्देश, स्वारस्य, दावा, मागणी किंवा कोणताही दावा असल्यास त्यांनी विधी विभाग, महानगरपालिका मुख्यालय, तिसरा मजला, हॉल क्र. ३११, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१ येथील विधी अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका ह्यांच्या कार्यालयामध्ये सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत अशा दाव्यांच्या / हरकतींच्या समर्थनासाठी कागदोपत्री पुराव्यांसह पाठवावे.

वर नमुद करण्यात आल्या नुसार जर कोणताही दावा किंवा हरकती प्राप्त न झाल्यास अशा कोणत्याही दावे किंवा स्वारस्य जर असल्यास ते सोड्न देण्यात आले आहे किंवा रद्द करण्यात आले आहेत असे समजून महानगरपालिका बुमनपाच्या मालमत्ता नोंदींच्या संदर्भात वामन डहाणुकर ह्यांच्या पत्नी श्रीमती इंदमती ह्यांच्या नावाच्या ऐवजी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० च्या तरतुर्दीच्या अंतर्गत सहकारी गृह निर्माण संस्था असलेल्या इंदिरा कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चे नाव महापालिका नोंद करून घेईल.

#### उपरोक्त संदर्भात परिशिष्ट

मुंबई शहराचा नोंदणीकरण जिल्हा आणि मुंबई उपनगरच्या उप जिल्ह्यामधील भाडेतत्वावर असलेल्या ७४८ चौ. यार्डस मोजमाप असलेल्या जिमनीच्या धारणा केलेल्या प्लॉट क्र. ६०, शिवाजी पार्क इस्टेट, माहीम विभागाच्या सी.एस. क्र. १७७० चा सर्व खंड आणि भ्खंड ज्यांच्या सीमा पढील प्रमाणे:

दक्षिणे पूर्वेस किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. ६१ दक्षिणे पश्चिमेस किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. ६२ उत्तर पश्चिमेस किंवा त्या दिशेने : ५०` रुंद रस्ता उत्तर पूर्वेस किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. ५८ हे १५ जून २०२१ रोजी दिनांकित

पीआरओ/५०७/जाही/२०२१-२२

सही/-(अरुणा सावळा) वकील आणि विधी अधिकारी बहन्मंबई महानगरपालिका ह्यांच्यासाठी

#### शक्यतो घरी केलेले व ताजे अन्न पदार्थ खावे

## www.ireps.gov.in संकेतस्थळावर इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये उपलब्ध आहे.

रविवार दिनांक रविवार दिनांक ६ जून २०२१ रोजी 'रंगमंच' - मुंबई , या नाट्यसंस्थेचा ४६ वा वर्धोपन दिन, एकपात्री कलाकार संघटना, पुणे यांच्या सहकार्यानं, त्यांच्याच fbपेजवर 'ऑनलाईन' साजरा करण्यात आला. संस्थेच्या ४६ वर्षांच्या प्रवासात संस्थेनं एकण २५ नाटकांची निर्मिती केली. सांप्रत 'रंगमंच' - मुंबई 'रायगडाला जेव्हां जाग येते', 'तरुण तुर्क, म्हातारे अर्क', 'नटसम्राट' ही नाटकं एकपात्री स्वरुपात सादर करते; त्याची झलक उपेंद्र दाते यांनी सादर केली. तसेच संस्थेवर अपार प्रेम करणारे ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर, प्रमोद पवार, राजन पाटील, मंगेश दिवाणजी, मोहन साटम, स्मिता ओक, उमा सरदेशमुख, संध्या ओक, वर्षा दांदळे, डॉ रुपाली गोंधळेकर, रसिका बोडस आणि डॉ. अपर्णा प्रभु या 'संस्थे'च्या कलाकारांनी, तसेच रत्नप्रभा जोशी, विजय पाध्ये, दीपक रेगे, मकरंद टिल्लू

संस्थेचा ४६ वा वर्धापन दिन

आणि भाग्यश्री देसाई या हितचिंतकांनी 'संस्थे'बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. निर्मात्या जयश्री दाते यांनी

"रंगमंच, मुंबई"

१५.३० वा. पर्यंत. कामाचे तपशिलवार स्वरूप, निविदा कागदपत्राचे शल्क. इरठे. पात्रता निकष. कामाचे तस्तम स्वरूप, तपशिलवार निविदा अटींसाठी कृपया www ireps.gov.in ला भेट द्या. प्रत्यक्ष आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. पश्चिम रेल्वे सर्वांचे आभार मानले.

रोजी करण्यात आले होते. सध्या नायगाव, वरळी. मरोळ. ताडदेव व कोळे कल्याण या ठिकाणी कॅन्टीनच्या शाखा आहेत.

जवान तसेच राजभवनातील कर्मचारी व

अधिकारी यांना अन्नधान्य, किराणा सामान,

इलेक्ट्रोनिक वस्तु तसेच दैनंदिन उपयोगाच्या

वस्तु माफक दरात उपलब्ध होणार आहेत. . राजभवन परिसरातील पोलीस कॅन्टीन

मंबईतील सहावे पोलीस कॅन्टीन असेल.

मुंबईपोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे उद्घाटन

तत्कालीन राज्यपाल के शंकरनारायणन

यांच्या हस्ते दिनांक २६ जानेवारी २०१२

पश्चिम रेल्वे पिण्यायोग्य पेय जलाचा पुरवठा वेभागिय रेल्वे व्यवस्थापक (डब्ल्यूए), पश्चिम रेल्वे, ६ व गजला अभि विभाग मंबई सेन्टल मंबई – Xoo oo ई-निविदा मागवित आहेत. कार्यकारी: वरी. डीईएन . इस्टेट/एन/बीसीटी. **निविदा सूचना क्र. :** बीसीटी/२१ २२/१२० दि. १५/०६/२०२१ **काम आणि ठिकाण** दोन वर्षे कालावधीसाठी रेल्वे स्थानकांवर टॅकर्सद्वा पेण्यायोग्य पेय जलाचा पुरवठा. **कामाचे अंदाजे मूल्य** ह. ९४,१७,६००/-. **इरठे:** ह. ०/-. **सादरीकरण दिनांव** 

आम्हाला लाईक करा : 📂 twitter.com/WesternRly

**आणि वेळ:** ०९/०७/२०२१ रोजी १५.०० वा. पर्यंत

**उघडण्याचा दिनांक आणि वेळ:** ०९/०७/२०२१ रोर्ज

पिट लाईन्सवर कव्हर्ड शेडचे बांधकाम मजला, स्टेशन बिल्डींग, चर्चगेट, मुंबई ४०००२० खालील कामासाठी दोन लिफाफा पद्धतींच्या अंतर्गत ई-निविदा पोर्टल www.ireps.gov.in द्वारे प्रस्ताव I-७७८. **कामाचे नाव:** वांद्रे टर्मिनस<sup>े</sup> पश्चिम रेल्वेच्या . मुंबई विभागामधील वांद्रे टर्मिनस स्थानक, मुंबई येथील पिट लाईन्सवर वेल लाईटेड ऑल व्हेदर कव्हर्ड शेड चे बांधकाम. निविदा कागदपत्राचे शुल्क: रू. काही नाही **निमासू शुल्क:** रु. ४२,२६,९१,४४८/-. **इरठे:** रु. काही नाही. **बोली सादरीकरण समाप्ती:** ०८/०७/२०२१ रोजी १५.०० वा. **निविदाकाराना सूचना:- (१)** ई-निविदा पोर्टलद्वारे ऑन लाईन सादर केले जाणारे केवर -प्रस्तावच विचारात घेण्यात येतील. कपया नोंद घेण्या . गावी की छापील प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही (२) निविदेचा दिनांक. अटी आणि शर्ती आणि कामाचे . स्वरूप अपलोड करण्यात आले आहे आणि आमच्या

आम्हाला लाईक करा : f facebook.com/Wester